

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी
योजनेंतर्गत फिरत्या वाहनाच्या (मोबाईल व्हॅन)
माध्यमातून पुणे व औरंगाबाद विभागांमध्ये
जन जागृती करणे.

महाराष्ट्र शासन

नियोजन विभाग

शासन निर्णय क्रमांक: आयईसी-२०१५/प्र.क्र.५२/रोहयो-६ब

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

तारीख: २० मार्च, २०१५

प्रस्तावना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामीण भागात योजनेबाबत जाणीव -जागृती करण्यासाठी विविध प्रकारच्या प्रसार माध्यमांचा वापर विभागामार्फत करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील जनतेस हक्काचा रोजगार उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेपर्यंत या योजनेच्या निरनिराळ्या पैलूंबद्दल माहिती पोहोचविणे आवश्यक आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक तसेच सार्वजनिक लाभाची कामे विविध विभागांच्या अभिसरणातून हाती घेण्यात येत आहेत. त्यामध्ये जलसंधारण विभागांतर्गत घेण्यात येणारी कामेही या योजनेंतर्गत अभिसरणाच्या माध्यमातून राबविली जात आहेत. राज्यात वारंवार पडणारा दुष्काळ पाहता पाण्याचे नियोजन ही काळाची गरज आहे. यासाठी नरेगा अंतर्गत जलसंधारण व जलसंवर्धनावर अधिकाधिक भर दिला जात आहे. तसेच, जलसंधारण विभागामार्फत पुढील ५ वर्षांत संपूर्ण राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात या वर्षासाठी सुमारे ६००० गावांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. या गावांपैकी पुणे व औरंगाबाद महसुली विभागातील २५८२ गावांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेबाबत तसेच, जलयुक्त शिवार अभियानाबाबत ग्रामीण भागातील जनतेमध्ये प्रचार प्रसिध्दीच्या माध्यमातून व्यापक जाणीव-जागृती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने, पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

शासन निर्णय

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत घेण्यात येणारी विविध कामे तसेच, क्षेत्रिय स्तरावर जलयुक्त शिवार अभियान व्यापकदृष्ट्या लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी फिरत्या वाहनाच्या (मोबाईल व्हॅन) माध्यमातून जाणीव जागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पुणे व औरंगाबाद या विभागांतर्गतच्या जिल्हयांना या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्र - ३ मध्ये दर्शविल्याप्रमाणे रु. ८५,०७,४००/- (अक्षरी रुपये

पंच्याऐंशी लाख सात हजार चारशे फक्त) वितरीत करण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात येत आहे. हा उपक्रम राबविण्याबाबतची कार्यपध्दती पुढीलप्रमाणे आहे:-

अ) मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून जन जागृती करण्याचा कालावधी :

१ महिना (दि.१ एप्रिल,२०१५ ते दि.१ मे, २०१५)

आ) मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून जन जागृती करण्यासाठी निवडण्यात आलेली गावे :-

जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत पुणे व औरंगाबाद विभागात निवडण्यात आलेली सर्व २५८२ गावे.

इ) आयईसी मोबाइल व्हॅनच्या तपशील :-

हा उपक्रम राबविण्यासाठी पुणे व औरंगाबाद विभागाकरिता एकूण ४८ व्हॅनची आवश्यकता आहे (साधारणपणे ५० गावांमागे एक मोबाइल व्हॅन याप्रमाणे). त्याचे विवरण खालीलप्रमाणे आहे :

अ.क्र.	जिल्हा	तालुक्यांची संख्या	जलयुक्त शिवार अभियानातर्गत निवडलेली गावे	आवश्यक वाहनांची संख्या
१	२	३	४	५
१	कोल्हापूर	१२	६९	१
२	सांगली	१०	१४१	३
३	सातारा	११	२१५	४
४	पुणे	१३	१९५	२
५	सोलापूर	११	२८०	६
एकूण (पुणे विभाग)		५७	९००	१६
६	औरंगाबाद	९	२२८	४
७	बीड	११	२७१	५
८	हिंगोली	५	१२४	२
९	जालना	८	२०९	४
१०	लातूर	१०	२०२	४
११	नांदेड	१६	२६१	५
१२	उस्मानाबाद	८	२१७	४
१३	परभणी	९	१७०	४
एकूण (औरंगाबाद विभाग)		७६	१६८२	३२
एकूण (पुणे व औरंगाबाद विभाग)		१३३	२५८२	४८

- १) जिल्हयासाठी लागणाऱ्या व्हॅन संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाने उपरोक्त नमूद संख्येनुसार भाडेतत्वावर घ्यावे. उदा. Pick up व्हॅन या वाहनासारखी असावीत.
- २) सदर व्हॅनसोबत मार्क, स्पीकर, टीव्ही/एलसीडी, प्रोजेक्टर, डीव्हीडी प्लेयर, नरेगा व जलसंधारणाशी संबंधित शॉर्टफिल्म्स, शैक्षणिक फिल्म, व्हिडिओ जिंगल्स, ऑडिओ जिंगल्सच्या सीडीज/ डीव्हीडीज तसेच, लघु प्रदर्शन आयोजित करण्यासाठी लागणारे साहित्य व नरेगा आणि जलयुक्त शिवार अभियानासंबंधिचे इतर प्रसिध्द साहित्य असावे.

ई) मोबाइल व्हॅन आणि इतर साधन सामुग्री भाडेतत्वावर घेण्याची प्रक्रिया -

१. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाने मोबाइल व्हॅन व त्यासोबत आवश्यक असणारी उपरोक्त सामुग्री भाडेतत्वावर घ्यावी.
२. या प्रयोजनासाठी जिल्हास्तरावरून सर्वाधिक खप असलेल्या वर्तमानपत्रात जाहिरात देऊन व्हॅन भाडेतत्वावर घेण्यासाठी विहित निविदा प्रक्रिया पार पाडावी.
३. मोबाइल व्हॅन आणि त्यासोबत आवश्यक असणाऱ्या इतर साधन सामुग्रीचे सविस्तर खर्चासह विवरण तक्ता क्र.१ व तक्ता क्र.२ मध्ये दिलेले आहे.
४. मोबाइल व्हॅन आणि त्यासोबत आवश्यक असणाऱ्या इतर साधन सामुग्रीची भाडेतत्वावर संपादन प्रक्रिया, उपक्रम नियोजन, संनियंत्रण, अहवाल इ. बाबी खालीलप्रमाणे पार पाडाव्यात.
 - i. मोबाइल व्हॅनसाठी वर्तमानपत्रात जाहिरात देणे.
 - ii. प्राप्त निविदांची छाननी करणे.
 - iii. निवड झालेल्या व्हॅन मालकांसोबत करार करणे.
 - iv. व्हॅन सजावटीसाठी व साधन सामुग्री वाहनामध्ये बसविण्यासाठी मुदत देणे.
 - v. शासनाकडून पाठविलेल्या artwork नुसार आवश्यक साहित्याची छपाई करून घेणे.
 - vi. मोबाइल व्हॅनसाठी दौऱ्याचे नियोजन करणे, तालुका वाटप आणि व्हॅनसोबत असणाऱ्या अधिकाऱ्यांचे/कर्मचाऱ्यांचे दौऱ्यासंबंधी प्रशिक्षण आयोजित करणे.
 - vii. प्रत्यक्ष उपक्रमाला शुभारंभ करणे.
 - viii. उपक्रमाचा समारोप करणे.
 - ix. उपक्रमाचा अहवाल तयार करणे.

उ) उपक्रमाची सर्वसाधारण रूपरेषा :-

१. रोहयो आणि जलसंधारण विभाग या विभागांमार्फत संयुक्त रितीने हा उपक्रम राबविला जाईल.
२. एका दिवसात एक व्हॅन फक्त दोन गावांना भेट देईल.

ऊ) मोबाईल व्हॅनची सजावट :-

1. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत घेण्यात येणारी विविध कामे व जलयुक्त शिवार अभियानाशी संबंधित संदेश व चित्रे सदर व्हॅनवर लावण्यात यावी.
2. मोबाईल व्हॅनवर लावण्यात येणाऱ्या पॅनेल्सवरील संदेश, चित्रे व स्टॅंडीजचे आर्टवर्क शासनामार्फत तयार करून त्याची सॉफ्ट कॉपी सर्व जिल्हयाना पाठविण्यात येईल.या सॉफ्ट कॉपीमध्ये पाठविलेल्या आर्टवर्कप्रमाणे स्थानिक स्तरावर छपाई करून सदर साहित्य वाहनावर लावण्यात यावे.
3. मोबाईल व्हॅनमध्ये टीव्ही/ डीव्हीडी प्लेयर लावण्याची व्यवस्था असावी.
4. ही मोबाईल व्हॅन महिन्यातून अंदाजे किमान ३००० कि. मी. इतका प्रवास करेल .

ए) मोबाईल व्हॅनसोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची/शासनाच्या प्रतिनिधींची नियुक्ती :-

1. मोबाईल व्हॅनसोबत संबंधित जिल्ह्यांचे दोन प्रतिनिधी (ड्रायव्हर आणि क्लीनर वगळून) असावेत, याबाबत उप जिल्हाधिकारी (रोहयो) आणि अधिक्षक जिल्हा कृषि अधिकारी (जल संधारण) यांनी समन्वयाने प्रतिनिधींची नियुक्ती करावी.
2. या उपक्रमांतर्गत संबंधित ग्राम पंचायतीचे ग्राम रोजगार सेवक आणि कृषि सहायक यांनी संबंधित गाव व ग्राम पंचायतीमध्ये स्थानिक स्तरावर संबंधित तालुक्याच्या मोबाईल व्हॅनमधील प्रतिनिधींशी संपर्क साधून स्थानिक स्तरावर समन्वय साधावा.
3. तालुका कृषि अधिकारी, तहसिलदार आणि गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांनी परस्पर समन्वयाने या उपक्रमाची अंमलबजावणी करावी. यासाठी आवश्यक बैठकांचे आयोजन त्यांच्या स्तरावर करावे व व्हॅनच्या मार्गक्रमणाची रुपरेषा निश्चित करावी.
4. या व्हॅनसोबत असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना शासकीय नियमाप्रमाणे अनुज्ञेय सर्व भत्ते देण्यात यावेत.
5. जिल्हा स्तरावरील संनियंत्रण व पर्यवेक्षण संबंधित जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक्षक जिल्हा कृषि अधिकारी (जल संधारण) आणि उप जिल्हाधिकारी (रोहयो) यांनी करावे.

ऐ) या उपक्रमासाठी जिल्हा स्तरावर करावयाच्या बाबी :-

1. या उपक्रमाचे जिल्हास्तरावर उदघाटन संबंधित जिल्ह्याचे मा. पालक मंत्री यांचे हस्ते करण्यात यावे.
2. या उपक्रमाबाबत जिल्हा स्तरावर पत्रकार परिषद आयोजित करण्यात यावी व आवश्यक प्रसिध्दी देण्यात यावी.
3. या उपक्रमाबाबत ग्रामपंचायत स्तरावर दवंडी, उद्धोषणा, बैठक, सभा इ. च्या माध्यमातून पूर्व प्रसिध्दी करण्याबाबतच्या सूचना जिल्हास्तरावरून सर्व ग्राम पंचायतींना निर्गमित करण्यात याव्यात.

ओ) उपक्रमासाठी ग्राम स्तरावर करावयाच्या बाबी :-

१. ग्राम स्तरावर या उपक्रमाचे उद्घाटन स्थानिक लोकप्रतिनिधी/पदाधिकारी/सन्माननीय नागरिक/मुख्याध्यापक इत्यादी मान्यवरांच्याहस्ते केले जावे.
२. सदर मोबाईल व्हॅन ज्या गावातून मार्गक्रमण करेल त्या गावातील ग्राम रोजगार सेवक व कृषि सहायकाने मोबाईल व्हॅनचे स्वागत गावातील उपरोक्त नमूद मान्यवरांच्या हस्ते करण्याबाबत स्थानिक पातळीवर सर्व व्यवस्था करावी.
३. गावात प्रवेश करतांना मोबाइल व्हॅनच्या ऑडिओ सिस्टमवरून घोषणा व जिगल्स वाजविण्यात याव्यात. त्यानंतर गावात व्हॅनच्या माध्यमातून फेरीचे आयोजन करण्यात यावे.
४. फेरी नंतर गावातील प्रमुख ठिकाणी वाहन थांबवून प्रदर्शन साहित्य मांडावे.
५. प्रदर्शनास भेट देण्यासाठी रॅली, गृह भेटी, घोषणा इ.माध्यमाद्वारे लोकांना प्रवृत्त करावे.
६. प्रदर्शनास भेट देण्यासाठी येणाऱ्या लोकांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व जलयुक्त शिवार अभियानाबाबत माहिती देण्यात यावी व आवश्यकतेनुसार संदर्भ साहित्यांचे वाटप करण्यात यावे.
७. प्रदर्शनानंतर योजनेसंबंधित शासनाकडून उपलब्ध करून दिलेले महितीपट/यशोगाथा दाखविण्यात याव्यात.

औ) उपक्रमाशी संबंधित आर्थिक अंदाजपत्रक

उपरोक्त सर्व बाबींसाठी येणारा खर्च खाली नमूद तक्त्यामध्ये दिलेल्या अंदाजित खर्चाच्या अधिन राहून करावा :-

तक्ता क्र. १

अ) एका व्हॅनसाठी येणारा अंदाजित खर्च (कालावधी १ महिना) :-

अ.क्र.	तपशील	अंदाजे खर्च	एकूण खर्च
१.	भाडेतत्वावर व्हॅन घेणे (मेंटेनन्स, टोल, इंधन इ. सह)	रु.३०,०००/-प्रती महिना	रु. ३०,०००/-
२.	प्रोजेक्टर (स्क्रीनसह) भाडेतत्वावर घेणे (२६ दिवस)	रु. १५००/ प्रती दिवस	रु. ३९,०००/-
३.	डीव्हीडी प्लेयर भाडेतत्वावर घेणे (२६ दिवस)	रु. ५००/- प्रती दिवस	रु. १३,०००/-
४.	ऑडिओ सिस्टम-माइक, स्पीकर इ भाडेतत्वावर घेणे (२६ दिवस)	रु. ५००/- प्रती दिवस	रु. १३,०००/-
५.	बॅटरी बॅकअप (मिनी जनरेटर) (२६ दिवस)	रु. ६००/- प्रती दिवस	रु. १५,६००/-

६.	व्हॅन सजावट (पॅनेल छपाईसह) (जिल्हा स्तरावर) एकदा करावयाचा खर्च	रु. १०,०००/-	रु. १०,०००/-
	एकूण खर्च		रु. १,२०,६००/-

पुणे व औरंगाबाद विभागातील ४८ मोबाईल व्हॅन्सकरिता येणारा खर्च (कालावधी १ महिना):- १,२०,६००
x ४८ व्हॅन्स= रु. ५७,८८,८००/- (अक्षरी रु. सत्तावन्न लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे फक्त) इतका राहिल.

तक्ता क्र.२

ब) मोबाईल व्हॅनमधील आयईसी साहित्यासाठी लागणारा अंदाजित खर्च :

क्र.	तपशील	संख्या	यूनिट खर्च	एकूण खर्च
१	प्रदर्शन संच (स्टॅंडीज)- २० विषयांवर (१० नरेगा + १० जलसंधारण)	४८ व्हॅन	रु. २०००/- प्रती स्टॅंडी X २० स्टॅंडीज = ४००००/-	रु. १९,२०,०००
२	डीव्हीडीज (शैक्षणिक महितीपट, जिगल्स, स्पॉट्स इत्यादि) प्रत्येकी ५ डीव्हीडीज (१ यशोगाथा, २ शैक्षणिक व २ TVC व ऑडिओ स्पॉट्स) X ४८ वाहने -	२४० डीव्हीडी	रु. १००	रु. २४,०००
३	leaflets प्रती गाव ५०० या प्रमाणे साधारणपणे २५८२ गावांसाठी-सामान्य नागरिकांसाठी	१२,९१,००० नग	रु. ०.५०	रु. ६,४५,५००
४	ब्रोशर्स प्रती गाव ५० या प्रमाणे साधारणपणे २५८२ गावांसाठी-सरपंच, ग्रामसेवक, बचतगट इत्यादींसाठी	१,२९,१००	रु. १.००	रु. १,२९,१००
	एकूण खर्च (१३ जिल्ह्यांसाठी)			रु. २७,१८,६०० /-

तक्ता क्र. ३

क) मोबाईल व्हॅनद्वारे प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी दोन विभागांतील जिल्ह्यांकरिता येणारा खर्च
(कालावधी - एक महिना)

अ.क्र.	तपशील	अंदाजे खर्च
अ	४८ मोबाइल व्हॅनचा खर्च	रु. ५७,८८,८००/-
ब	जिल्हास्तरावर लागणारा प्रदर्शन संचाचा खर्च (११६ संच) , आयईसी साहित्य इत्यादि	रु. २७,१८,६००/-
	एकूण खर्च (अ + ब)	रु. ८५,०७,४००/-

उपक्रमासाठीचा एकूण खर्च रु. ८५,०७,४००/- (अक्षरी पंच्याऐंशी लाख सात हजार चारशे फक्त)

औ) उपक्रमाचे संनियंत्रण व अंमलबजावणी :-

- विभागस्तरावरून विभागीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त (रोहयो) व विभागीय सह संचालक कृषि यांनी या उपक्रमाचे सनियंत्रण करावे व जिल्हानिहाय अहवाल शासनास सादर करावा.
- जिल्हास्तरावरून जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उप जिल्हाधिकारी (रोहयो) व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी या उपक्रमाचे सनियंत्रण करावे. तसेच, या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्र १ मध्ये नमूद माहिती भरून अहवाल विभागस्तरावर सादर करावा सोबत आईसी मोबाईल व्हॅनची छायाचित्रेसुध्दा सादर करावीत.
- सदर उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी तालुकास्तरावर तालुका कृषि अधिकारी यांनी संबंधित तालुक्यांच्या गट विकास अधिकारी, पंचायत समिती व तहसिलदार यांच्याशी समन्वय साधून करावी.
- ग्राम पंचायत स्तरावर सदर उपक्रम राबविण्याची जबाबदारी ग्राम रोजगार सेवक व कृषि सहायक यांच्यावर सोपविण्यात येत आहे. तसेच, सदर उपक्रम राबविण्यात आल्याबाबतचा अहवाल प्रपत्र - २ मध्ये नमूद माहिती भरून जिल्हयास सादर करावा.

अं) निधीची उपलब्धता :-

या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी येणारा खर्च नियोजन विभाग, मागणी क्र. ओ-३, मुख्य लेखाशीर्ष २५०५-ग्रामीण रोजगार, ६०, इतर कार्यक्रम, ००१-रोजगार हमी योजना-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना, (०१) (०१) रोजगार हमी योजना, २६ जाहिरात व प्रसिध्दी (२५०५००२२) “ दत्तमत” या लेखाशीर्षाखाली सन २०१४-१५ या वित्तिय वर्षातील मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीतून करण्यात यावा.

सदर रु. ८५,०७,४०० (अक्षरी रुपये पंच्याऐंशी लाख सात हजार चारशे फक्त) इतका निधी योजनेच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी खर्च होणार असल्याने हा निधी आयुक्त, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना- महाराष्ट्र ,नागपूर यांच्या खात्यात वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर निधी आयुक्त, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना- महाराष्ट्र ,नागपूर यांनी नागपूर कोषागारातून आहरीत करून या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्र - ३ मध्ये दर्शविल्याप्रमाणे पुणे व औरंगाबाद विभागातील संबंधित जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांना धनाकर्षाद्वारे वितरीत करावा.संबंधित जिल्हयांनी दि.३० जुन,२०१५ पर्यंत उपयोगिता प्रमाणपत्र आयुक्त, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना- महाराष्ट्र ,नागपूर यांच्याकडे सादर करावीत .

उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही करुन आयुक्त,नरेगा यांनी एकत्रित अहवाल शासनास सादर करावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५०३१८१७१८३१४६१६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(आर. विमला)

उप सचिव (रोहयो), नियोजन विभाग

प्रत,

१. मा. मंत्री (रोहयो व जलसंधारण) यांचे खाजगी सचिव
२. अ.मु.स. कृषि विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे स्वीय सहायक
३. प्रधान सचिव (ग्रा.वि. व पं.रा. विभाग, मंत्रालय, मुंबई) यांचे स्विय सहाय्यक
४. सचिव (रोहयो व जलसंधारण) यांचे स्विय सहाय्यक
५. संचालक,मृदा परिक्षण व व्यवस्थापन, पुणे
६. आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय (सर्व)
७. आयुक्त, मग्रारोहयो आयुक्तालय, नागपूर
८. सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक (मुंबई शहर व उपनगर वगळून)

९. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सह जिल्हा कार्यक्रम समन्वयक, जिल्हा परिषद.
१०. सर्व उप आयुक्त (रोहयो), विभागीय आयुक्त कार्यालय
११. सर्व विभागीय सहसंचालक, कृषी
१२. सर्व उप जिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय
१३. सर्व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जिल्हा परिषद
१४. सर्व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी.
१५. प्रधान महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र २ व १, मुंबई व नागपूर
१६. प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र २ व १, मुंबई व नागपूर
१७. संचालक, लेखा व कोषागारे संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
१८. सर्व सह संचालक, लेखा व कोषागारे
१९. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
२०. उप सचिव, जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.
२१. उप सचिव, रोहयो प्रभाग, मंत्रालय, मुंबई
२२. सर्व अवर सचिव, सहायक संचालक (लेखा), कार्यासन अधिकारी, रोहयो प्रभाग, मंत्रालय, मुंबई
२३. निवडनस्ती.

प्रपत्र-१

मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून राबविल्या गेलेल्या जाणीव जागृती उपक्रमाचा संनियंत्रण

आराखडा

जिल्हास्तरीय उपक्रम

उपक्रम तपशील	दिनांक	ठिकाण	उपस्थितांची संख्या	इतर माहिती
उपक्रमाचे प्रशिक्षण				
पत्रकार परिषद				
उद्घाटन समारंभ				
इतर उपक्रम				

प्रपत्र-२

मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून राबविल्या गेलेल्या जाणीव जागृती उपक्रमाचा संनियंत्रण

आराखडा

ग्रामस्तरीय उपक्रम

पक्रम तपशील	दिनांक	ठिकाण	उपस्थितांची संख्या / संख्या	संबंधित माहिती / विवरण
पूर्व प्रसिद्धी उपक्रम (दवंडी, घोषणा, सभा इत्यादि)				
उद्घाटन समारंभ				
शिवार फेरी				
गृहभेटी				
प्रदर्शनाचे आयोजन				
योजनेची माहिती देणे (जलयुक्त शिवार व नरेगा)				
लघुपट व महितीपट दाखविणे				
आयईसी साहित्याचे वाटप				
इतर उपक्रम (काही असल्यास)				

नाव व स्वाक्षरी:

ग्राम रोजगार सेवक

नाव व स्वाक्षरी

कृषि सहायक

प्रपत्र-३

अ.क्र.	जिल्हयाचे नाव	मंजूर रक्कम (अंकात)	मंजूर रक्कम (अक्षरी)
१	पुणे	३,८०,७००.००	रुपये तीन लाख ऐंशी हजार सातशे फक्त
२	सातारा	७,०८,९००.००	रुपये सात लाख आठ हजार नऊशे फक्त
३	सांगली	५,२५,६००.००	रुपये पाच लाख पंचवीस हजार सहाशे फक्त
४	सोलापूर	१०,५०,६००.००	रुपये दहा लाख पन्नास हजार सहाशे फक्त
५	कोल्हापूर	१,८१,८००.००	रुपये एक लाख एक्याऐंशी हजार आठशे फक्त
६	औरंगाबाद	७,१२,८००.००	रुपये सात लाख बारा हजार आठशे फक्त
७	जालना	७,०७,१००.००	रुपये सात लाख सात हजार शंभर फक्त
८	परभणी	६,९५,४००.००	रुपये सहा लाख पंच्यान्नव हजार चारशे फक्त
९	हिंगोली	३,५९,४००.००	रुपये तीन लाख एकोणसाठ हजार चारशे फक्त
१०	बीड	८,८६,८००.००	रुपये आठ लाख शहाऐंशी हजार आठशे फक्त
११	नांदेड	८,८३,८००.००	रुपये आठ लाख त्रयाऐंशी हजार आठशे फक्त
१२	उस्मानाबाद	७,०९,५००.००	रुपये सात लाख नऊ हजार पाचशे फक्त
१३	लातूर	७,०५,०००.००	रुपये सात लाख पाच हजार फक्त
एकूण		८५,०७,४०० (अक्षरी रुपये पंच्याऐंशी लाख सात हजार चारशे फक्त)	

प्रपत्र-४

मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या जाणीव -जागृती उपक्रमाचा अंदाजित खर्चाचा सविस्तर तपशील

जिल्हे	जलयुक्त शिवार ग्राम पंचायती	आवश्यक व्हॅनस	व्हॅनचा खर्च १,२०,६०० प्रती व्हॅन या प्रमाणे	प्रदर्शन संच (रु. ४००००/- प्रती संच)	५ सीडीज प्रती व्हॅन	सीडी/डीव्हीडी (रु.१००/- प्रती व्हॅन प्रमाणे)	पाम्फलेट संख्या /प्रती गाव ५०० प्रमाणे	पाम्फलेट खर्च - प्रती पाम्फलेट ०.५० पैसे प्रमाणे	ब्रोशर्सची संख्या /प्रती गाव ५० प्रमाणे	ब्रोशर्सचा खर्च -प्रती ब्रोशर रु. १.०० प्रमाणे	केवळ मोबाईल व्हॅन साठी येणारा प्रती जिल्हा खर्च
औरंगाबाद विभाग											
औरंगाबाद	२२८	४	४,८२,४००.००	१,६०,०००.००	२०	२,०००.००	११४०००	५७,०००.००	११४००	११,४००.००	७,१२,८००.००
बीड	२७१	५	६,०३,०००.००	२,००,०००.००	२५	२,५००.००	१३५५००	६७,७५०.००	१३५५०	१३,५५०.००	८,८६,८००.००
हिंगोली	१२४	२	२,४१,२००.००	८०,०००.००	१०	१,०००.००	६२०००	३१,०००.००	६२००	६,२००.००	३,५९,४००.००
जालना	२०९	४	४,८२,४००.००	१,६०,०००.००	२०	२,०००.००	१०४५००	५२,२५०.००	१०४५०	१०,४५०.००	७,०७,१००.००
लातूर	२०२	४	४,८२,४००.००	१,६०,०००.००	२०	२,०००.००	१०१०००	५०,५००.००	१०१००	१०,१००.००	७,०५,०००.००
नांदेड	२६१	५	६,०३,०००.००	२,००,०००.००	२५	२,५००.००	१३०५००	६५,२५०.००	१३०५०	१३,०५०.००	८,८३,८००.००
उस्मानाबाद	२१७	४	४,८२,४००.००	१,६०,०००.००	२०	२,०००.००	१०८५००	५४,२५०.००	१०८५०	१०,८५०.००	७,०९,५००.००
परभणी	१७०	४	४,८२,४००.००	१,६०,०००.००	२०	२,०००.००	८५०००	४२,५००.००	८५००	८,५००.००	६,९५,४००.००
एकूण (विभाग)	१६८२	३२	३८,५९,२००.००	१२,८०,०००.००	१६०	१६,०००.००	८४१०००	४,२०,५००.००	८४१००	८४,१००.००	५६,५९,८००.००
पुणे विभाग											
कोल्हापूर	६९	१	१,२०,६००.००	४०,०००.००	५	५००.००	३४५००	१७,२५०.००	३४५०	३,४५०.००	१,८१,८००.००
सांगली	१४१	३	३,६१,८००.००	१,२०,०००.००	१५	१,५००.००	७०५००	३५,२५०.००	७०५०	७,०५०.००	५,२५,६००.००
सातारा	२१५	४	४,८२,४००.००	१,६०,०००.००	२०	२,०००.००	१०७५००	५३,७५०.००	१०७५०	१०,७५०.००	७,०८,९००.००
पुणे	१९५	२	२,४१,२००.००	८०,०००.००	१०	१,०००.००	९७५००	४८,७५०.००	९७५०	९,७५०.००	३,८०,७००.००
सोलापूर	२८०	६	७,२३,६००.००	२,४०,०००.००	३०	३,०००.००	१४००००	७०,०००.००	१४०००	१४,०००.००	१०,५०,६००.००
एकूण (विभाग)	९००	१६	१९,२९,६००.००	६,४०,०००.००	८०	८,०००.००	४५००००	२,२५,०००.००	४५०००	४५,०००.००	२८,४७,६००.००
जलयुक्त शिवार गावे	२५८२	४८									
			५७,८८,८००.००	१९,२०,०००.००	२४०	२४,०००.००	१२,९१,०००	६,४५,५००.००	१,२९,१००	१,२९,१००.००	८५,०७,४००.००